

बाष्पके संचालनालयाच्या आस्थापनेवरील “गट-अ” व
“गट-ब” (राजपत्रित) अधिका-यांची वयाच्या ५०/५५
वर्षापलिकडे सेवेत राहण्यासाठी पात्रअपात्रता
अजामावण्यासाठी विभागीय पुनर्विलोकन समितीची
स्थापना.....

महाराष्ट्र शासन

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग

शासन निर्णय क्रमांक: बाष्पके०७१४/प्र.क्र. २५/काम-१

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२

तारीख: १५ जुलै, २०१४

पहा:-

१) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र.एसआरसी १०८५/१०२९/४३/१५, दि.१२.५.१९८६.

२) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र.विपुस-१०९२/प्र.क्र.२०/९२/१५, दि.१८.१०.१९९३

शासन निर्णय -

महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन) नियम १९८२ च्या नियम, १०(४) व ६५ च्या अनुषंगाने शासनाच्या सेवेतील गट-अ व “गट-ब” च्या (राजपत्रित) अधिका-यांची वयाच्या ५०/५५ वर्षापलिकडे किंवा अर्हताकारी सेवेची ३० वर्षे पूर्ण झाल्यावर सेवेत राहण्याची पात्रअपात्रता विहित निकषानुसार आजमावणे हे शासनाचे धोरण आहे. शासनाच्या पुनर्विलोकन विषयक धोरणानुसार, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या अधिनस्त बाष्पके संचालनालयातील पुनर्विलोकनास पात्र होणा-या “गट-अ” व “गट-ब” (राजपत्रित) मधील अधिका-यांची वयाच्या ५०/५५ वर्षापलिकडे किंवा अर्हताकारी सेवेची ३० वर्षांची सेवा झाल्यावर त्यांची सेवा पुढे चालू राहण्याची पात्रअपात्रता अजमावून त्यांचे पुनर्विलोकन करून शिफारस करण्यासाठी, सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्र. २ येथील शासन परिपत्रकानुसार पुढीलप्रमाणे पुनर्विलोकन समिती गठीत करण्यात येत आहे :-

१	प्रधान सचिव (कामगार)	- अध्यक्ष
२	सह सचिव (कामगार)	- सदस्य
३	सह/उप सचिव (प्रशासन)	- सदस्य
४	अवर सचिव (कामगार-१)	- सदस्य सचिव

२. वरील समितीचे कामकाज शासनाने पुनर्विलोकनाबाबत विहित केलेल्या निकषांनुसार राहील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१४०७१६११५५१८४९१० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ज. आ. खवणेकर)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. सह सचिव (कामगार), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई
२. सह/उप सचिव (आस्थापना), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई
३. प्रभारी संचालक, बाष्पके संचालनालय, कामगार भवन, ७ वा मजला, प्लॉट नं.सी-२०, ब्लॉक नं.ई, बांद्रा-कुर्ला संकुल, बांद्रा, (पुर्व), मुंबई ४०० ०५१.
४. मा. मंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
५. मा. राज्यमंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
६. प्रधान सचिव (कामगार) यांचे स्वीय सहाय्यक, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई
७. उप सचिव, सामान्य प्रशासन विभाग, (का-१५) मंत्रालय, मुंबई.
८. निवड नस्ती, कामगार-१